

फवारणी व्यवस्थापन :

- ▶ लागणीनंतर २५-३० दिवसांनी करपा व पाने खालील फवारणी घ्यावी.
- पाणी १०० ली. + सी.बी.झेड-५०:२०० ग्रॅम + हंस २०० मिली + सुदामा ५० मिली + स्ट्रॉबेरी / स्प्रेवेल १०० ग्रॅम + स्टिकफोर १०० मिली. किंवा पाणी १०० ली + सिफॉन १५० मिली + सिलिस्टीक ३० मिली
- ▶ लागणीनंतर ४० दिवसांनी करपा व रसशोषक किंडीच्या नियंत्रणासाठी खालील फवारणी घ्यावी.
- पाणी १०० ली + सुदामा ५० मिली + ब्लुफोर १५० ग्रॅम
- ▶ करपा रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणी - सिफॉन १५० मिली + सिलिस्टीक ३० मिली + पाणी १०० ली. (सदरच्या द्रावणामध्ये कौणतेही बुरशीनाशक, किटकनाशक किंवा मायक्रोन्युट्रीयंट मिसळू नये)
- ▶ लागणीनंतर ५० दिवसांनी अळी, पानावरील चट्टे यांच्या नियंत्रणासाठी तसेच सुक्षम अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यासाठी खालीलप्रमाणे फवारणी घ्यावी.
- पाणी १०० ली. + स्लोगन ४० ग्रॅम + क्लोरो ५०% १५० मिली + यु.एस. झायटॉप २५० मिली + एस.आर. पी. २०० ग्रॅम + स्प्रेवेल १५० ग्रॅम + स्टारफोर्स २०० मिली.
- ▶ लागणीनंतर ८०-८५ दिवसांनी करपा व रसशोषक किंडीच्या नियंत्रणासाठी तसेच सुक्षम अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यासाठी खालील फवारणी घ्यावी.
- पाणी १०० ली. + मेटलॅकझील ८% + मॅन्कोझेब ६४% २०० ग्रॅम + स्लोगन ४० ग्रॅम + एस.आर.पी २०० ग्रॅम + स्ट्रॉबेरी १०० ग्रॅम
- ▶ लागणीनंतर ९०-१०० दिवसांनी खालील फवारणी करपा रोगाच्या नियंत्रणासाठी घ्यावी.
- पाणी १०० ली + रामबाण २०० मिली + झेड-७८:२०० ग्रॅम किंवा पाणी १०० ली + सिफॉन १५० मिली + सिलिस्टीक ३० मिली
- ▶ लागणीनंतर ११० दिवसांनी आले लागू नये म्हणून ड्रीपमधून रामबाण ३ ली. + एस.आर.पी. - ९: ४.५ किलो प्रति एकर घ्यावे.
- ▶ लागणीनंतर १२०-१३० दिवसांनी ड्रीपमधून प्रति एकर १२:६:१:०० ७ किलो + रुटशाईन ५०० ग्रॅम + मॅक्सवेल-एस १ किलो १० दिवसाच्या अंतराने ४ वेळा पांढरी मुळी वाढण्यासाठी तसेच सुक्षम अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यासाठी घ्यावे.
- ▶ आल्याच्या कुणीचे वजन वाढविण्यासाठी तसेच गुणवत्ता सुधारण्यासाठी १८०-२०० दिवसांनी ००:५२:३४-७ किलो + एस.आर.पी. - ९:२ किलो प्रति एकर १० दिवसाच्या

अंतराने २५० दिवसांपर्यंत ड्रीपमधून घ्यावे.

- ▶ कॅलस्ट्रोक मिल्की ६ महिन्यांनंतर एकरी २ ली ड्रीपमधून घ्यावे. लागणीनंतर १५०-२०० दिवसांनी फुटव्यांची संख्या वाढविण्यासाठी व रसशोषक किंडीच्या नियंत्रणासाठी खालील फवारणी घ्यावी.
- पाणी १०० ली + ००:५२:३४-४०० ग्रॅम + स्टारफोर्स २०० मिली + सायमो/ (सायमोकझीनील ८% + मॅन्कोझेब ६४%) २०० ग्रॅम + स्लोगन ४० ग्रॅम + डायक्लोरोव्हास १०० मिली.
- ▶ करपा रोगाच्या नियंत्रणासाठी व तसेच कॅल्शिअमच्या पुरवठ्यासाठी खालील फवारणी घ्यावी:
- १०० ली पाणी + सुमऱ्य २०० मिली + ००:००:५०-२०० ग्रॅम + सी.बी.झेड-५०:२०० ग्रॅम
- ▶ (सु-मऱ्य मध्ये असलेल्या चिटोसानमुळे आले पिकास आँगोनिक कॅल्शियम मिळतो. त्यामुळे पाने रसरशीत व हिरवीगार राहतात त्यामुळे अन्नसाठा वाढून कंदाचे पोषण होते)
- (आले लागल्यास ब्लुफोर २५० ग्रॅम + पेनिट्रोटर ३०० मिली + मेटलॅकझील २०० ग्रॅम + सुदामा ५० मिली प्रति १०० ली पाण्यातून ड्रीचिंग करावे व ५ दिवसांनी रामबाण ५०० मिली + एस.आर.पी. २०० ग्रॅम प्रति १०० ली पाण्यातून ड्रीचिंग करावे.)
- ▶ (टीप : आले काढणीआगोदर ३ आठवडे ००:००:५० १० किलो + एस.आर.पी - ९ ४.५ किलो ड्रीपमधून ८-१० दिवसाच्या अंतराने २ वेळा घ्यावे. यामुळे आल्याचे वजन वाढते व गुणवत्ता सुधारते.)
- ▶ टीप : माती परिक्षण अहवालानुसार शेळ्युलमध्ये दिलेल्या अन्नद्रव्यांचे वर्गीकरण करून त्यानसार खत्ताची मात्रा घ्यावी. तसेच शेणखत व पेंडीचा वापर सैंदिय कर्ब वाढविण्यासाठी करावा.



The Company Growing with Grower...
USK AGRO SCIENCES

Office: Plot No. 8822, Behind Hotel Sai Prarthana, Near Viththal Mandir, Vishrambaug, Sangli-416 415 Tal. Miraj, Dist. Sangli (Maharashtra)
Phone: 0233-2303655, 2304655
E-mail: uskagrosciences@yahoo.co.in, uskagro@uskagrosciences.com
website: www.uskagrosciences.com

An ISO 9001:2008 Certified Company



हळद

बीजप्रक्रिया :

- पाणी १०० ली + सि.बी.झेड-५०:२०० ग्रॅम + सुदामा ५० मिली + ह्युमिफोर/हंस २०० मिली.
- वरील तयार केलेल्या द्रावणात हळदीचे बियाणे १०-१५ मिनिटे बुडवून लागणीसाठी वापरावे यामुळे कंदकुज नियंत्रित होते तसेच बियाण्याची उगवण क्षमता वाढते.
- लागणीवेळी खतांचा डोस प्रति एकर - १०:२६:२६-४ बँग + दुध्यम अन्नद्रव्ये २ बँग + निंबोळी पेंड ५ बँग + फोरेट-जी ७ किलो + एसआरपी-९:१ बँग + न्युट्री पंच १० किलो किंवा मॅक्सवेल-एस ५ किलो + ह्युमिफोर-जी १० किलो
- लागणीनंतर एका महिन्याने हंस १ ली + १९:१९:१९-३ किलो + सुदामा ७५० मिली + ब्लूफोर १ किलो ड्रिपमधून द्यावे. (हंसमुळे पाढीमुळी वाढते तसेच वरील डेसमुळे कंदकुज व मरणोगास अटकाव होते.)

भरणी व्यवस्थापन :

- पहिली भरणी लागणीनंतर ७०-७५ दिवसांनी (२-२.५) महिने खालीलप्रमाणे करावी.**
- डी.ए.पी. ५ बँग + पोटेंश २ बँग + मॅग्नेशियम सल्फेट २५ किलो + गंधक १० किलो + एस.आर.पी.-९:१ बँग + निंबोळी पेंड ५ बँग + मॅक्सवेल-एस ५ किलो किंवा न्युट्री पंच १० किलो + ह्युमिफोर-जी १० किलो + फोरेट ७ किलो प्रति एकर द्यावे.
- दुसरी भरणी लागणीनंतर ४-४.५ महिन्यांनी खालीलप्रमाणे खतांचा डोस द्यावा.**
- डी.ए.पी. ३ बँग + पोटेंश २ बँग + मॅग्नेशियम सल्फेट २५ किलो + गंधक १० किलो + एस.आर.पी.-९:१ बँग + निंबोळी पेंड ३ बँग + मॅक्सवेल-एस ५ किलो किंवा न्युट्री पंच १० किलो + ह्युमिफोर-जी ५ किलो + फोरेट ३ किलो प्रति एकर द्यावे.

फवारणी व्यवस्थापन :

- लागणीनंतर २५-३० दिवसांनी करपा व पानावरील ठिपके या रोगांच्या नियंत्रणासाठी खालील फवारणी द्यावी.**
- पाणी १०० ली+ सि.बी.झेड. -५०:२०० ग्रॅम + हंस २०० मिली + स्ट्रॉबैरी/स्प्रेवेल १०० ग्रॅम + स्टिकफोर १०० मिली. किंवा पाणी १०० ली + सिफॉन १५० मिली + सिलीस्टीक ३०मिली
- लागणीनंतर ४५-५० दिवसांनी रसशोषक किडी, कंदमाशी तसेच बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी खालील फवारणी द्यावी.**
- पाणी १०० ली + रामबाण ३०० मिली + सुदामा ५० मिली + झेड-७८:२०० ग्रॅम.
- लागणीनंतर ६५-७० दिवसांनी फुटव्यांची संख्या वाढविण्यासाठी खालील फवारणी द्यावी.**
- पाणी १०० ली + १३:४०:१३ -३०० ग्रॅम + आयकॉन शाईन १५० मिली + टायकून ३० मिली + स्टिकफोर १०० मिली.
- फुटव्यांची संख्या वाढविण्यासाठी ॲमिनोलाईट १ लिटर/एकर ड्रिपमधून द्यावे व दोन दिवसांनी मॅक्सवेल-डिएफ १ ली + फुलविलाईट ५०० ग्रॅम + सिलिस्टिक २०० मिली/एकर ड्रिपमधून द्यावे.

आले

बीज प्रक्रिया करण्यासाठी प्रमाण -

- पाणी १०० ली + सि.बी.झेड-५० :२०० ग्रॅम + सुदामा ५० मिली + ह्युमिफोर/हंस २०० मिली
- वरील तयार केलेल्या द्रावणात आल्याचे बियाणे १०-१५ मिनिटे बुडवून लागणीसाठी वापरावे. यामुळे कंदकुज नियंत्रित होते व उगवण क्षमता वाढण्यास मदत होते.
- लागणीवेळी खतांचा डोस प्रति एकर
- १०:२६:२६-४ बँग + दुध्यम अन्नद्रव्ये २ बँग + निंबोळी पेंड ५ बँग + फोरेट-जी ७ किलो + एसआरपी-९:१ बँग + न्युट्री पंच १० किलो किंवा मॅक्सवेल-एस ५ किलो + ह्युमिफोर-जी १० किलो

लागणीनंतर २५,४५ व ५० दिवसांनी खालीलप्रमाणे ड्रेचिंग किंवा आळवणी द्यावी.

- २५ दिवसांनी** - पाणी १०० ली + सि.बी.झेड-५० :२०० ग्रॅम + ह्युमिफोर / हंस ३०० मिली + सुदामा ५० मिली + समरूप १९:१९:१९-३०० ग्रॅम (पूर्ण उगवण झाल्यानंतर पहिले ड्रेचिंग करावे)

- हळदीमध्ये कंदकूज झाल्यास रुटार्ड २-२.५ मिली + सिलीस्टीक ०.२५ मिली घेवून ड्रेचिंग करावे व यानंतर १५-२० दिवसांनी दुसरे ड्रेचिंग करावे.

- ४५ दिवसांनी** - पाणी १०० ली + रामबाण ३०० मिली/ ब्लूफोर २५० ग्रॅम + सुदामा ५० मिली.

- ५० दिवसांनी** - पाणी १०० ली + १३:४०:१३-५०० ग्रॅम + हंस ३०० मिली + मॅक्सवेल-डि.एफ ३०० मिली.

(वरील ड्रेचिंग / आळवणी केल्यामुळे पांढरी मुळी वाढते, पिकाची वाढ चांगली होते तसेच कंदमाशी व कंदकुज यांना अटकाव होतो.)

- लागणीनंतर एका महिन्याने हंस १ ली. + १९:१९:१९-३ किलो + सुदामा ७५० मिली + ब्लूफोर १ किलो ड्रिपमधून द्यावे.

भरणी व्यवस्थापन :

- पहिली भरणी लागणीनंतर ७०-७५ दिवसांनी (२-२.५ महिने) खालील खते घालून करावी.**

- डी.ए.पी. ५ बँग + पोटेंश २ बँग + मॅग्नेशियम सल्फेट २५ किलो + गंधक १० किलो + एस.आर.पी.-९:१ बँग + निंबोळी पेंड ५ बँग + मॅक्सवेल-एस ५ किलो किंवा न्युट्रीपंच १० किलो + ह्युमिफोर-जी १० किलो + फोरेट-जी ७ किलो प्रति एकर द्यावे.

- दुसरी भरणी लागणीनंतर ४ ते ४.५ महिन्यांनी खालीलप्रमाणे करावी.**

- डी.ए.पी. ३ बँग + पोटेंश २ बँग + मॅग्नेशियम सल्फेट २५ किलो + गंधक १० किलो + एसआरपी-९:१ बँग + निंबोळी पेंड ३ बँग + मॅक्सवेल-एस ५ किलो किंवा न्युट्रीपंच १० किलो+ ह्युमिफोर-जी १० किलो + फोरेट ५ किलो प्रति एकरी द्यावे.

- फुटव्यांची संख्या वाढविण्यासाठी ॲमिनोलाईट १ लिटर/एकर ड्रिपमधून द्यावे. व दोन दिवसांनी मॅक्सवेल-डिएफ १ ली + फुलविलाईट ५०० ग्रॅम + सिलिस्टिक २०० मिली/एकर ड्रिपमधून द्यावे.

हळद व आले यांना ड्रिपमधून खते देण्याची शिफारस

खतांचा प्रकार व कंद संवर्धक	खतांची एकूण मात्रा (किलो/ ली प्रति एकर)	खते देण्याचे प्रमाण (किलो/ ली प्रति एकर)	खते देण्याची वेळ
युरिया + समरूप १२:६:१:००	५ ५	५ ५	उगवणीनंतर ७ दिवसांनी
हंस/ रुटार्डन + थियोटीट	१ १	१ १	उगवणीनंतर ८ वा दिवस
मॅक्सवेल- डि.एफ/ मॅक्सवेल- एस + मॅग्नेशियम सल्फेट	२ ५	२ ५	उगवणीनंतर १० वा दिवस
समरूप १९:१९:१९ + युरिया	२५ ५०	२५ ५०	११ ते ५३ दिवस (६ आठवडे)
रुटार्डन + अॅमिनोलाईट	१ ५०० मिली	१ ५०० मिली	५५ वा दिवस
समरूप १२:६:१:०० + युरिया	२५ २०	५ ८	५६ ते १५ दिवस (५ आठवडे)
मॅक्सवेल- डि.एफ/ मॅक्सवेल एस	२	२	१६ वा दिवस
१३:००:४५ एस. आर. पी.	२५ १	८.३३ ३	१७ ते ११७ दिवस (३ आठवडे)
००:००:५० सल्फर	२५ १०	८.३३ ३.३३	११८ ते १५७ दिवस (३ आठवडे)